

राज्य उत्पादन शुल्क विभागांतर्गत गठीत
प्रकल्प अंमलबजावणी समितीने मान्यता
दिलेल्या प्रस्तावांना प्रशासकीय मान्यता
प्रदान करणेबाबत.

महाराष्ट्र शासन

गृह विभाग

शासन निर्णय, क्र.बीजीटी-१०२१/प्र.क्र.१३७/राउशु-१

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,

मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.

दिनांक: १६ नोव्हेंबर, २०२१.

संदर्भ:- १) शासन निर्णय, गृह विभाग, क्र.बीजीटी १००८/प्र.क्र.१७१/राउशु-४,
दि.०३.०२.२०१०.

२) शासन निर्णय, वित्त विभाग, क्र. अर्थसं-२०२१/प्र. क्र.४८/अर्थ-३,
दि.२४.०६.२०२१.

३) आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क यांच्या अध्यक्षतेखाली दि.२३.०७.२०२१ रोजी
झालेल्या प्रकल्प अंमलबजावणी समितीच्या बैठकीचे इतिवृत्त.

४) आयुक्त, राउशु यांचे जा.क्र.राउशु/का-८/संवसां/MIS/२०२१/५०,
दि.२९.०७.२०२१ चे पत्र.

प्रस्तावना:-

संदर्भ क्र.१ च्या शासन निर्णयान्वये संगणकीकरणाचा प्रकल्प राबविण्यासाठी आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली प्रकल्प अंमलबजावणी समिती गठीत करण्यात आली आहे. आयुक्त, राउशु यांच्या अध्यक्षतेखालील प्रकल्प अंमलबजावणी समितीच्या दि.२३.०७.२०२१ रोजी झालेल्या बैठकीत Management Information System (MIS), विविध संगणकीकरण प्रकल्प तसेच सदर प्रकल्पांतर्गत निर्माण होणारी माहिती Cloud Server वर जतन करणे संदर्भात संगणकीय प्रकल्पांना मान्यता दिली आहे. प्रकल्प अंमलबजावणी समितीने मान्यता दिल्यानुसार MIS अंतर्गत संगणक आज्ञावल्या नव्याने विकसित करणे, क्लाउड होस्टिंग इ. प्रकल्पासाठी प्रशासकीय मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती, त्यानुषंगाने शासन पुढीलप्रमाणे निर्णय घेत आहे.

शासन निर्णय:-

१. आयुक्त, राउशु यांच्या अध्यक्षतेखालील प्रकल्प अंमलबजावणी समितीच्या दि.२३.०७.२०२१ रोजी झालेल्या बैठकीत Management Information System (MIS), विविध संगणकीकरण प्रकल्प तसेच सदर प्रकल्पांतर्गत निर्माण होणारी माहिती Cloud Server वर जतन करणे संदर्भात मान्यता दिलेल्या संगणकीय प्रकल्पांना याद्वारे खालील अटीच्या अधीन राहून प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे. प्रकल्प अंमलबजावणी समितीने मान्यता दिलेल्या प्रकल्पांची माहिती सोबतच्या विवरणपत्र-अ मध्ये दर्शविण्यात आली आहे.

- (अ) सदरचा खर्च हा माहिती व तंत्रज्ञान विभाग व सामान्य प्रशासन विभाग यांनी वेळोवेळी दिलेल्या सूचना व निर्देशानुसार करण्यात यावा.
- (आ) सदर कार्यक्रमांतर्गत उपलब्ध होणाऱ्या निधीचा विनियोग उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग व माहिती तंत्रज्ञान संचालनालयाच्या खरेदी / सेवा प्राप्त करण्याकरीता वेळोवेळी विहित केलेल्या अटी / शर्ती व पध्दतीनुसार करण्यात यावा.
२. सदरहू प्रकल्पाकरीता आवश्यक असणारा निधी, मागणी क्र.बी-२, २०३९ राउशु (००) ००१ संचालन व प्रशासन (०१) (०१) आयुक्त कार्यालय आस्थापना २०३९००१४ (दत्तमत) (अनिवार्य) या शिर्षामधील १७ - संगणक या लेखाशिर्षाखाली उपलब्ध होणाऱ्या तरतुदीतून खर्च करावा व त्याच लेखाशिर्षाखाली खर्ची टाकण्यात यावा.
३. आयुक्त, राउशु यांनी सदरहू प्रशासकीय मान्यतेच्या अनुषंगाने, आवश्यकतेनुसार अतिरीक्त निधीची मागणी स्वतंत्ररित्या शासनास सादर करावी.
४. सदर शासन निर्णय, वित्त विभागाच्या अनौ.सं.क्र.४२२/२०२१/व्यय-८, दि.२८.१०.२०२१ अन्वये दिलेल्या मान्यतेनुसार निर्गमित करण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून, त्याचा संगणक संकेतांक २०२११११६१७३६२७४२२९ असा आहे. सदर शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(संदिप ढाकणे)

सोबत :- विवरणपत्र-अ

अवर सचिव, महाराष्ट्र शासन.

प्रति,

१. प्रधान सचिव (राउशु) यांचे वरिष्ठ स्वीय सहायक, गृह विभाग, मंत्रालय, मुंबई,
२. सचिव, माहिती व तंत्रज्ञान विभाग, मंत्रालय, मुंबई,
३. महालेखापाल-१/२ (लेखा परिक्षा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र राज्य, मुंबई / नागपूर.
४. आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य, मुंबई,
५. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई,
६. संचालक (अंमलबजावणी व दक्षता), राज्य उत्पादन शुल्क, म.रा., मुंबई,
७. सह सचिव (व्यय/ अर्थ), वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई,
८. निवडनस्ती (राउशु-१).

श्री. नि. प्र. सी. पी. सी. १०२९/प्र.क्र.१३७/१११११-९ लेखापत्र

१०६ ९२३

विषय - प्र

मा. आयुक्त, रा. उ. शु. यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या प्रकल्प अंमलबजावणी सांमंती बैठक दि. २३/०७/२०२१ इतिवत

| Sl. No. | विषय | प्रस्ताव /पध्दती | वर्ग व सामिती निर्णय |
|---------|--|---|--|
| 1 | Develop a Web based application for Grant of Toddy License and its fee collection /Installments /Inspection/Sampling | ताडीच्या दुकानाची मंजूरी प्रक्रिया - लीलाव मे निविदा (Auction Cum Tender) आणि नुतनीकरण पध्दतीने राबविली जाते. ताडी दुकाने (TD-1) मंजूरीवेळी बोली/नुतनीकरण रकमेच्या 1/4 वसूल केली जाते व संबंधिताला ताडी दुकान मंजूर केली जातात उर्वरित रकम समान 6 हप्त्यांमध्ये वसूल केली जाते. रकम भरण्यास उशिर झाल्यास त्यावरील व्याज वसूल केले जाते. जिल्हानिहाय ताडी दुकाने, एकूण रकम, वसूल केलेली रकम, भूकबाकी इत्यादी माहिती तसेच विभाग व राज्यस्तरावर माहिती उपलब्ध व्हावी याकरिता Webbased Software Application आवश्यक आहे. सदर Application विकसीत करण्या करिता एकूण रकम रुपये 5.00 लक्ष (सर्व कर वाळून) इतका खर्च अपेक्षित आहे. | विभागाच्या कामकाजाचा अनुभव असलेल्या खातील व त्या क्षेत्रातील इतर कंपनी 1. मे, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ ली 2. मे सिव्ही माहिती तंत्रज्ञान कंपनी ली. पुणे 3. मे. वाणव्या सॉफ्टवेअर प्रा. ली. पुणे 4. मे. कनिष्क आर्ट्स सर्व्हिसेस नवी मुंबई या पुरवठादारांकडून आर्ट्स सर्व्हिसेस नवी मुंबई या पुरवठादाराकडून प्रस्ताव (दर पत्रक) मागविण्यात आले आहेत. जो कंपनी न्युनतम दरपत्रक व कामाचा अनुभव विचारात घेऊन संबंधित कंपनीची निवड केली जाईल व त्यांना कार्यारंभ आदेश (Work Order) दिले जातील. संगणकीय प्रणाली तयार केल्यानंतर त्याची पडताळणी (User Acceptance Testing) केली जाईल आणि Software Application Go Live केले जाईल. सदर Software चे Security Audit करून घेतले जाईल. त्याकरिता प्रति Application रु. 50000/- इतकी अतिरिक्त रकम संबंधितास अदा केली जाईल. |
| 2 | Develop a Web and Mobile based application for Geo Tagging of Toddy trees | राज्यातील जिल्हा, तालुकानिहाय ताडी देण-या झाडांची प्रकारानिहाय मोजदार करणे त्यांचे Geo Tagging करणे आवश्यक आहे त्यामुळे झाडांचे छेदण, ताडी उतरानसाठी उपयुक्त ठरेल. याकरिता Web and Mobile based Application for Geo Tagging of Toddy trees विकसीत करणे आवश्यक आहे. सदर Application विकसीत करण्या करिता एकूण रकम रुपये 3.00 लक्ष (सर्व कर वाळून) इतका खर्च अपेक्षित आहे. तसेच Google Map API charges रु. 50 हजार प्रतीत असे नमूद केले आहे. | |
| 3 | Develop a Web and Mobile based application for toddy tree tapping, transport and sale management system | ताडी दुकानदार हे ज्या ताडी बनान ताडीच्या झाडांचे छेदन करणार आहेत त्याची माहिती अधिकांना देतात. तदनंतर अधिक ताडी झाडे छेदण्यासाठी TD-5 परवाना देतात. झाडे छेदल्यानंतर प्राप्त होणारी ताडी TD-3 पासद्वारे दुकानात आणली जाते. ताडी दुकानात प्राप्त होणारी ताडी व त्याची विक्री इत्यादीची माहिती संगणक प्रणालीवर असणे आवश्यक आहे. याकरिता Web and Mobile based application for toddy tree tapping, transport and sale management system विकसीत करणे आवश्यक आहे. सदर Application विकसीत करण्या करिता एकूण रकम रुपये 7.50 लक्ष (सर्व कर वाळून) इतका खर्च अपेक्षित आहे. | |
| 4 | Develop a Web and Mobile based application for TTP (Thorough Transport Pass) Management System | परराज्यातून येणा-या मल्ली/महाक/मदय यांची वाहतूक राज्यातून होऊन राज्याबाहेर जात असताना Entry Point येथील सीमा तपासणी नाक्यावर TTP दिता जातो. सदरची प्रक्रिया Online व्हावी तसेच राज्यात उक्ता प्रकारची वाहने राज्यात प्रवेश केल्यानंतर राज्याबाहेर कधी गेली याची पडताळणी होणे आवश्यक आहे. याकरिता Web and Mobile based application for TTP (Thorough Transport Pass) Management System विकसीत करणे आवश्यक आहे. सदर Application विकसीत करण्या करिता एकूण रकम रुपये 6.50 लक्ष (सर्व कर वाळून) इतका खर्च अपेक्षित आहे. | |

२३/७/२१

पृष्ठ 925

| Sr.No. | विषय | प्रस्ताव /तपशील | वेब व समिती निर्णय |
|--------|--|---|--------------------|
| 5 | Management Information System (MIS) for Manufactory Units (Sugar Factory - M1/M2/M3/Distillery/SDS Unit) | मल्टी / मल्टी संदर्भात मुलभूत माहिती संबंधित पटकिक इन दरमहा अधिक कर्पातपांक इन Hard Copy द्वारे प्राप्त होते सदर माहिती आयुक्तालय सरावर Data Entry केली जाते त्यामुळे कामाची दुरुस्ती होणे व माहितीस वित्तव होतो. यास्तव धोरणात्मक निर्णय घेणे माहितीस विस्तरेण करणेसाठी Live Data वेळोवेळी प्राप्त होणे आवश्यक आहे. तरी याकरिता Management Information System (MIS) for Manufactory Units विकसीत होणे आवश्यक आहे. सदर Web based Application खर्च अपेक्षित आहे. | |
| 6 | Management Information System (MIS) for Manufactory Units (Liquor/Beer/Wine Manufactory) | मद्य संदर्भात मुलभूत माहिती संबंधित पटकिक इन दरमहा अधिक कर्पातपांक इन Hard Copy द्वारे प्राप्त होते सदर माहिती आयुक्तालय सरावर Data Entry केली जाते त्यामुळे कामाची दुरुस्ती होणे व माहितीस वित्तव होतो. यास्तव धोरणात्मक निर्णय घेणे माहितीस विस्तरेण करणेसाठी Live Data वेळोवेळी प्राप्त होणे आवश्यक आहे. तरी याकरिता Management Information System (MIS) for Manufactory Units विकसीत होणे आवश्यक आहे. सदर Web based Application विकसीत करण्याकरिता एकुण रक्कम रुपये 6.50 लक्ष (सर्व कर वाळून) इतका खर्च अपेक्षित आहे. | भा.प. |
| 7 | Management Information System (MIS) for Wholesalers and Retailors | घाऊक व विक्रीकाल मद्य विक्री संदर्भात माहिती Live Data स्वरुपात प्रतिमाह प्राप्त होण्यासाठी Management Information System (MIS) for Wholesalers and Retailors विकसीत होणे आवश्यक आहे. सदर Web based Application विकसीत करण्याकरिता एकुण रक्कम रुपये 8.50 लक्ष (सर्व कर वाळून) इतका खर्च अपेक्षित आहे. | भा.प. |
| 8 | Cloud Hosting for MIS (above 6 & 7) | Software Specification व शासनाच्या Cloud Hosting संदर्भातील शासन निर्णय नुसार येणा-या खर्चाप्रमाणे शासन Enable सेवा/ पुरवठादाराकडून येणारे प्रस्ताव | भा.प. |
| 9 | Post facto approval for Departmental IT Proposals submitted to Govt. by this office letter Dt.30.06.21 | विभागाने आवश्यक असणा-या Supply Chain Management व इतरआज्ञावती विकसीत केलेल्या असून त्या विभाग प्रमुखांच्या वित्तिय मर्यादित मंजूर केलेल्या आहेत. सदर आज्ञावतीच्या खर्चास शासनाच्या अधिदान व लेखा विभागाने विभाग प्रमुखांची वित्तिय मर्यादा रु.3.00 लक्ष संपल्यामुळे उर्वरित प्रस्तावांना शासनाची प्रशासकीय व वित्तिय मान्यता घेऊन संबंधित आज्ञावतीचे देयक सदर करण्याबाबत कळविलेले आहे. त्याप्रमाणे विभागाने शासनास दि.30/06/2021 रोजी प्रस्ताव सादर केलेला आहे. | भा.प. |

For expenditure department approval may be taken. उप सचिव (रा.उ.शु) तांत्रिक अधिकारी (D.I.T/N.I.C) उप सचिव (वित्त विभाग) म.अ.पु.व.रा.उ.शु.

धरम शास्त्री (D.I.T/N.I.C) उप सचिव (वित्त विभाग) म.अ.पु.व.रा.उ.शु.

उप सचिव (नियोजन) सहा. आयुक्त (प्रशासन) रा.उ.शु. 23/07/21

उप सचिव (नियोजन) सहा. आयुक्त (प्रशासन) रा.उ.शु. 23/07/21